

महाराष्ट्र राज्यातील शासकीय दूध योजनेत उत्पादित होणारे दूध व दुग्धजन्य पदार्थ तसेच आरे ब्रँडचे दूध व दुग्धजन्य पदार्थ राज्यातील सर्व अधिकृत रास्तभाव/ शिधावाटप दुकानामध्ये विक्रीसाठी ठेवण्यास परवानगी देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग

शासन निर्णय क्र. साविद्य-२०१८/अनौ.सं.०३/प्र.क्र.८५/नापु-३१

हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग,

मंत्रालय (विस्तार), मुंबई - ४०० ०३२

दिनांक : ५ एप्रिल, २०१८.

- वाचा :** १. शासन निर्णय अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, क्रमांक साविद्य-२०१७/५६/प्र.क्र.२४/नापु-३१, दिनांक १९ जानेवारी, २०१८.
२. शासन निर्णय अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, क्रमांक साविद्य-२०१७/५६/प्र.क्र.२४/नापु-३१, दिनांक ०९ मार्च, २०१८.

प्रस्तावना :-

राज्यातील सर्व अधिकृत रास्तभाव दुकानदारांचे उत्पन्न वाढावे यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ मर्यादित, मुंबई (महानंद) या दुग्धशाळेचे दूध व दुग्धजन्य पदार्थ राज्यातील सर्व अधिकृत रास्तभाव दुकानामध्ये विक्रीस ठेवण्यास शासन निर्णय दिनांक १९ जानेवारी, २०१८ व दिनांक ९ मार्च, २०१८ अन्वये परवानगी देण्यात आली आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील शासकीय दूध योजनेत उत्पादित होणाऱ्या दूध व दुग्धजन्य तसेच आरे ब्रँडचे दूध व दुग्धजन्य पदार्थांचे वितरण राज्यातील शिधावाटप केंद्रांमधून विक्री करण्यास परवानगी देण्याची विनंती कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय विकास विभागाने केली आहे. त्यानुसार राज्यातील सर्व अधिकृत रास्तभाव/शिधावाटप दुकानातून महाराष्ट्र राज्यातील शासकीय दूध योजनेत उत्पादित होणाऱ्या दूध व दुग्धजन्य पदार्थ तसेच आरे ब्रँडचे दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्रीसाठी ठेवण्यास परवानगी देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

शासन निर्णय :-

राज्यातील रास्तभाव दुकानदारांचे उत्पन्न वाढावे यासाठी, महाराष्ट्र राज्यातील शासकीय दूध योजनेत उत्पादित होणारे दूध व दुग्धजन्य पदार्थ तसेच आरे ब्रँडचे दूध व दुग्धजन्य पदार्थ राज्यातील सर्व अधिकृत रास्तभाव/शिधावाटप दुकानामध्ये विक्रीसाठी ठेवण्यास परवानगी देण्यात येत आहे.

२. महाराष्ट्र राज्यातील शासकीय दूध योजनेच्या तसेच आरे ब्रँडच्या अधिकृत वितरकांमार्फत राज्यातील रास्तभाव दुकानांपर्यंत या योजनांचे दुध व दुग्धजन्य पदार्थांचे वितरण करण्यात येईल.

३. महाराष्ट्र राज्यातील शासकीय दूध योजनेच्या तसेच आरे ब्रँडच्या योजनेप्रमाणे, दुध व दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीपोटी मिळणाऱ्या कमिशनसाठी संबंधित रास्तभाव दुकानदारांनी संबंधित योजनेच्या वितरकांशी परस्पर संपर्क साधणे आवश्यक राहिल. हा व्यवहार महाराष्ट्र राज्यातील शासकीय दूग्धशाळा तसेच आरे ब्रँड व संबंधित रास्तभाव दुकानदार यांच्यामध्ये राहिल. यात शासनाचा कोणताही सहभाग अथवा हस्तक्षेप राहणार नाही.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१८०४०६१७३८००५२०६ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(भा.बा.पाटील)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत

१. मा.विरोधी पक्षनेता, विधानपरिषद, विधानमंडळ सचिवालय, मुंबई.
२. मा.विरोधी पक्षनेता, विधानसभा, विधानमंडळ सचिवालय, मुंबई.
३. मा.राज्यपाल यांचे सचिव.
४. मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव.
५. मा. मुख्यमंत्री यांचे खाजगी सचिव.
६. प्रधान सचिव, कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
७. मा. मंत्री, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण यांचे खाजगी सचिव.
८. मा. राज्यमंत्री, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण यांचे खाजगी सचिव.
९. मा. मुख्य सचिव यांचे उपसचिव.
१०. मा. प्रधान सचिव, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांचे स्वीय सहायक.
११. नियंत्रक शिधावाटप व संचालक, नागरी पुरवठा, रॉयल इन्शुरन्स इमारत, ५ वा मजला चर्चगेट, मुंबई.
१२. सर्व जिल्हाधिकारी.
१३. सर्व उप आयुक्त (पुरवठा).
१४. सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी/सर्व अन्नधान्य वितरण अधिकारी.
१५. वित्तीय सल्लागार व उप सचिव, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग.
१६. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागातील सर्व सह सचिव, उप सचिव, अवर सचिव व कक्ष अधिकारी.
१७. उपसंचालक, पुरवठा आयुक्तांचे कार्यालय, मुंबई.

१८. उप संचालक, नागरी पुरवठा (गो/वा)परळ, मुंबई.
१९. महालेखापाल (लेखा परिक्षा/लेखा अनुज्ञेयता), महाराष्ट्र-१, मुंबई.
२०. महालेखापाल (लेखा परिक्षा/लेखा अनुज्ञेयता), महाराष्ट्र-२, नागपूर.
२१. निवासी लेखा परिक्षा अधिकारी, वित्तीय सल्लागार व उप सचिव यांचे कार्यालय, मुंबई.
२२. महासंचालक, यशवंतराव चव्हाण प्रशासन प्रबोधिनी, बाणेर रोड, पुणे.
२३. ग्रंथपाल, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधानभवन, मुंबई (१० प्रती).
२४. माहिती व जनसंपर्क संचालनालय, मंत्रालय, मुंबई (५ प्रती).
२५. अध्यक्ष, ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शॉपकिपर्स फेडरेशन, पुणे, व्दारा गुप्ता जनरल स्टोअर्स, अन्सारी काट्यासमोर, काळभोर नगर, चिंचवड, पुणे ४११ ०१९.
२६. अध्यक्ष, अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार, केरोसीन परवाना धारक महासंघ, साई भगित्रा निवास, एन-४ सिडको, ए.सी. प्लॉट नं.९, औरंगाबाद.
२७. अध्यक्ष, मुंबई रेशन दुकानदार संघटना, ओरिएन्टल हाऊस, ७ जे टाटा मार्ग, मुंबई.
२८. निवड नस्ती, कार्यासन ना.पु.३१.